

# SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

Corporate Office: L2, Lodha Excelus, N.M Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400 011, India

August 24, 2021

The Listing Dept.,  
BSE Limited  
Corporate Relationship Department  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai- 400001  
Scrip Code: **509423** Scrip ID:- **SEL**

Dear Sir,

**Sub:- Newspaper Advertisement regarding the 74<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on September 24, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM)**

In terms of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8<sup>th</sup> April, 2020, 13<sup>th</sup> April, 2020, 5<sup>th</sup> May, 2020 and 13<sup>th</sup> January, 2021 respectively, issued by Ministry of Corporate Affairs, Government of India, please find enclosed copies of the advertisement regarding 74<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Friday, September 24, 2021 at 02.00 pm through VC/OAVM in the following newspapers:

1. Financial Express, All India Edition in English;
2. Mumbai Lakshwadeep, Mumbai Edition in Marathi

You are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours truly,

**For Sanathnagar Enterprises Limited**



**Hitesh Marthak**  
**Company Secretary**  
**Membership No.: A18203**



Encl: A/a

### SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

Regd. Off: 412, Floor-4, 17G Vardhaman Chamber, Cawajai Patel Road, Homnani Circle, Fort, Mumbai-400001 CIN L39999MH1947PLC252768 Website: www.sanathnagar.in Email: investors.se@loahgroup.com Tel: +91 22 61334400 Fax: +91 22 23024420

**INFORMATION REGARDING 74<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS**

- Shareholders may please note that the 74<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC / OAVM on Friday, September 24, 2021 at 2:00 PM IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 19th January, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and SEBI, to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.
- In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company's Depository Participant(s). The Notice of the 74<sup>th</sup> AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the website of the Company at www.sanathnagar.in and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited.
- Manner of registering/updating email addresses to receive the Notice of AGM along with the Annual Report:**
  - Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update the same by writing to the Company and the RTA at investors.se@loahgroup.com and ra@lscscurities.com in respectively, along with a copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.
  - Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants.
- Manner of casting vote through e-voting:**
  - Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system.
  - The login credentials for casting the votes through e-voting shall be made available through the various modes provided in the Notice as well as through email after successfully registering their email addresses. The details will also be available on the website of the Company.
- This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

FOR SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED  
Sd/-  
Hitesh Marthak  
Company Secretary & Compliance Officer  
Place: Mumbai  
Date: August 23, 2021

### BLB LIMITED

(CIN: L67120DL1981PLC354823)  
Regd. Office: H. No. 4760-51/23, 3rd Floor, Ansari Road, Daryaganj, New Delhi-110002  
Email: info@blblimited.com; Website: www.blblimited.com; Tel: 011-49325600

**PUBLIC NOTICE FOR THE SHAREHOLDERS**

The public announcement is being issued in compliance with the applicable regulations of the Securities & Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 (hereinafter referred as "Delisting Regulations") as amended from time to time, to the equity shareholders of BLB Limited (hereinafter referred as "the Company") in respect of the voluntary delisting of Equity Shares (hereinafter referred as "securities") from BSE Limited.

At present the securities of the Company are listed on nationwide trading terminals i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE). The Board of Directors in their meeting held on Thursday, 02nd Day of August, 2018 has approved Voluntary delisting of Securities from BSE Limited in accordance with the Delisting Regulations, considering the insignificant volume of Trading on BSE and as a part of its saving in administrative cost, additional compliance requirements etc.

However the securities of the Company shall continue to remain listed on NSE, which is a recognized stock exchange and is having nationwide trading terminal as per Delisting Regulations.

Shareholders having any objection with regard to the said voluntary delisting, may contact the undersigned at cs@blblimited.com or on the address and phone no. given above

For and on behalf of  
BLB LIMITED  
Sd/-  
(Nishant Garud)  
Company Secretary

Place: New Delhi  
Date: 24th August, 2021

### MANALI PETROCHEMICALS

**Manali Petrochemicals Limited**  
Registered Office: "SPIC House", 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032  
CIN: L24294TN1986PLC013087, Telefax: 044-22351098  
E-mail: companysecretary@manalipetro.com; Website: www.manalipetro.com

**NOTICE**

Request has been received for issue of Duplicate Share Certificates in lieu of Certificate reported lost and not traceable as per details given below:

Folio No.	Name of the Shareholder	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares
A0008030	Pradipkumar Vrajlal Shah	1440	26762297-26762446	150
C0053832	Sucheta Narang	43308	37957920-37958669	750
A0063404	Melwyn Mascarenhas	7045	27853151-27853450	300

Objections if any to the above shall be lodged with the Company within 15 days failing which Company will proceed to issue the duplicate share certificates.

Place: Chennai  
Date: 23.08.2021

For Manali Petrochemicals Limited  
R. Kothandaraman  
Company Secretary

### accelya

**ACCELYA SOLUTIONS INDIA LIMITED**  
Registered Office: "Accelya Enclave", 685/2B & 2C, 1st Floor, Sharada Arcade, Satara Road, Pune - 411037 Tel: +91 20 66083777 Fax: +91 20 24231639  
Email: accelyaindia.investors@accelya.com Website: w3.accelya.com  
CIN: L74140PN1986PLC041033

Notice is hereby given that the Company has received intimation from the following shareholder/investor that share certificate pertaining to the equity shares held by him, as per details given below is stated to have been lost/misplaced/stolen and the holder/investor has applied for issue of duplicate share certificate.

Sl No	Folio No.	Name of Shareholder(s)	Share Cert. No.	Distinctive Nos.	No. of Shares
1	KLE017181	CHIRAG LALJI DEDHIA	47653	10445101 10445150	50

Public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificate. Any person(s) who has/have any claim in respect of the said certificate could lodge such claim with the Company or its Registrar at KFin Technologies Private Limited, Kavya Selenium Tower B, Plot No 31 to 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 within 15 days of the publication of this notice, after which no claim will be entertained by the Company. Any person dealing with the above share certificate shall be doing so solely at his/her risk as to costs and consequences and the Company shall not be responsible for in any way.

Place: Pune  
Date: 23.08.2021

For Accelya Solutions India Limited  
Sd/-  
Ninaad Umraniyar  
Company Secretary

### COMPUCOM SOFTWARE LIMITED

IT: 14 15 EPIP, Sitapura, Jaipur-302022 (Rajasthan) (India)  
CIN: L72200RJ1995PLC009798  
Tel: 0141-2770131, Fax: 0141-2770335  
Email: fin@compucom.co.in; Website: www.compucom.co.in

**Software Limited**

**NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 27th (Twenty Seventh) Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Wednesday, September 15, 2021 at 03.30 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as listed in the Notice of AGM.

Notice of the AGM setting out the Resolutions proposed to be transacted thereat along with the Annual Report for the Financial Year 2020-21, have also been dispatched to the Members in electronic mode on August 23, 2021 whose e-mail addresses are registered with the Company at the Depository Participant(s) on August 20, 2021 in accordance with circular dated January 13, 2021 read with Circulars dated May 5, 2020, April 13, 2020 and April 08, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and the circulars dated May 20, 2020 and SEBI(HO/CFD/CMO2/CIR/PI/2021/111 dated January 15, 2021 issued by the Securities Exchange Board of India (SEBI) (all circulars hereinafter collectively referred to as "Circulars"). Notice and the said documents are available at the company's website at <http://compucom.co.in/mcdcs-posts/annual-report-2020-21/> and website of stock exchanges i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com/National-Stock-Exchange-of-India-Ltd-at-www.nseindia.com) and The Calcutta Stock Exchange Limited at [www.cse-india.com](http://www.cse-india.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com). No physical copies have been dispatched to the members. The documents are also available for inspection at the Registered Office of the Company on any working day between 11.30 A.M. to 12.30 P.M. or through electronic means, till the date of Twenty Seventh AGM. The Company has completed dispatch of Annual Report on August 23, 2021.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 09, 2021 to Wednesday, September 15, 2021 (both days inclusive) for the purpose of the 27th AGM & deciding the entitlement of dividend if declared for the financial year ended on 31st March, 2021.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India your company is pleased to provide remote e-voting facility to its Members to exercise their right to vote on the Resolutions proposed to be transacted at the 27th AGM. The Company has arranged remote e-voting facility through Central Depository Services (India) Limited at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) and the business may be transacted through voting by electronic means. Members who wish to cast their vote through Remote E-voting or e-Voting at the time of AGM are requested to login to the e-voting system of Central Depository Services India Limited (CDSL) at <https://www.evotingindia.com/> under 'Shareholder / Member - Login' by using their remote e-voting User ID and password. Instruction related to user ID and Password are provided in the Notice of AGM.

A Member whose name appears in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e. Wednesday, September 08, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM and members attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. Members who cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Any person who becomes Member of the company after dispatch of the Notice of the AGM and holding shares on cut-off date i.e., September 08, 2021, if already registered with CDSL, can use his/her existing user ID and password otherwise follow the detailed procedure mentioned in Notice of AGM available at Company's website [www.compucom.co.in](http://www.compucom.co.in) or may obtain the login ID and password by sending a request [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com) to the Company's Registrar, M/s MCS Share Transfer Agent Limited at [admin@mcsregistrars.com](mailto:admin@mcsregistrars.com).

Remote e-voting facility shall commence on Saturday, September 11, 2021 at 9:00 A.M. and will end on Tuesday, September 14, 2021 at 5:00 P.M. The remote e-voting will be disabled by CDSL after the said date and time.

The Company has appointed Mr. Manoj Maheshwari, FCS 3355 Practising Company Secretary as the scrutineer to scrutinize the remote e-voting and e-voting at AGM in fair and transparent manner.

In case of any queries/grievances relating to e-voting process, the Members may contact at [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com), or contact Mr. Mehboob Lakhan, Manager (022-23058543) or Mr. Rakesh Davi, Manager (022-23054542) of Central Depository Services India Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Marfatil Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013.

For Compucom Software Limited  
Sd/- (Swati Jain)  
Company Secretary  
FCS: 8728  
Place: Jaipur  
Date: 23.08.2021

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE FOR SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.

### APTUS VALUE HOUSING FINANCE INDIA LIMITED

Our Company was incorporated as Aptus Value Housing Finance India Limited at Chennai, Tamil Nadu as a public limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated December 11, 2009, issued by the Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai (then known as Registrar of Companies, Tamil Nadu, Chennai, Andaman and Nicobar Islands) and commenced operations pursuant to a certificate for commencement of business dated June 25, 2010, issued by the Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai (then known as Registrar of Companies, Tamil Nadu, Chennai, Andaman and Nicobar Islands). For details, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 185 of the Prospectus dated August 13, 2021 ("Prospectus"). Our Company is registered with the National Housing Bank ("NHB") to carry out the business of a housing finance institution without accepting public deposits (certificate of registration no. 05.0084.10). For details, see "Government and Other Approvals" beginning on page 335 of the Prospectus.

**Registered Office and Corporate Office:** No. 8B, Doshi Towers, 8th Floor, No: 205, Poonamallee High Road, Kilpauk, Chennai 600 010, Tamil Nadu, India. Telephone: +91 44 4565 0000; Contact person: Sanin Panicker, Company Secretary and Compliance Officer; E-mail: cs@aptusindia.com; Website: www.aptusindia.com; Corporate Identity Number: U65922TN2009PLC073881

**PROMOTERS OF OUR COMPANY: M ANANDAN, PADMA ANANDAN AND WESTBRIDGE CROSSOVER FUND, LLC**

Our Company has filed the Prospectus dated August 13, 2021 with the Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai ("RoC"), and the Equity Shares are proposed to be listed on National Stock Exchange of India Limited ("NSE") and BSE Limited ("BSE") and trading is expected to commence on August 24, 2021.

**BASIS OF ALLOTMENT**

INITIAL PUBLIC OFFER OF 78,755,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2 EACH ("EQUITY SHARES") OF APTUS VALUE HOUSING FINANCE INDIA LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ 353 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 351 PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING TO ₹ 27,800.52 MILLION COMPRISING A FRESH ISSUE OF 14,164,305 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 5,000.00 MILLION BY OUR COMPANY ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF 64,590,695 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 22,800.52 MILLION ("OFFERED SHARES") BY THE SELLING SHAREHOLDERS, COMPRISING 2,500,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 882.50 MILLION BY PADMA ANANDAN ("INDIVIDUAL PROMOTER SELLING SHAREHOLDER"), 19,762,495 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 6,976.16 MILLION BY ARAVALI INVESTMENT HOLDINGS, 28,379,135 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 10,017.83 MILLION BY JIH II, LLC, 9,997,855 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 3,529.24 MILLION BY GHIO MAURITIUS, 3,723,710 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 1,314.47 MILLION BY MADISON INDIA OPPORTUNITIES IV (ARAVALI INVESTMENT HOLDINGS, JIH II, LLC, GHIO MAURITIUS AND MADISON INDIA OPPORTUNITIES IV COLLECTIVELY REFERRED TO AS THE "INVESTOR SELLING SHAREHOLDERS"), 125,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 44.13 MILLION BY KM MOHANDASS HUF, 75,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 26.48 MILLION BY R UMASUTHAN\*\* AND 27,500 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 9.71 MILLION BY SAURABH VIJAY BHAT (KM MOHANDASS HUF, R UMASUTHAN AND SAURABH VIJAY BHAT, COLLECTIVELY REFERRED TO AS THE "OTHER SELLING SHAREHOLDERS"), AND ALONG WITH THE INDIVIDUAL PROMOTER SELLING SHAREHOLDER REFERRED TO AS THE "SELLING SHAREHOLDERS") ("OFFER FOR SALE" AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER CONSTITUTES 15.89% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

**\*KANDHERI MUNUSWAMY MOHANDASS, THE KARTA OF KM MOHANDASS HUF AND THE REGISTERED OWNER OF THE EQUITY SHARES HELD BY KM MOHANDASS HUF IS A NON-EXECUTIVE INDEPENDENT DIRECTOR ON OUR BOARD**

**\*\* R UMASUTHAN IS AN INDEPENDENT DIRECTOR ON THE BOARD OF DIRECTORS OF OUR SUBSIDIARY**

OFFER PRICE: ₹ 353 PER EQUITY SHARE OF FACE VALUE OF ₹ 2 EACH  
ANCHOR INVESTOR OFFER PRICE: ₹ 353 PER EQUITY SHARE  
THE OFFER PRICE IS 176.50 TIMES OF THE FACE VALUE

Risks to Investors:

- The four BRLMs associated with the Offer have handled 34 public issues in the past three years, out of which 10 issues closed below the issue price on listing date.
- Weighted Average Return on Net Worth for Fiscals 2021, 2020 and 2019 is 13.52%.
- Average Cost of acquisition of Equity Shares for the Selling Shareholders, namely Padma Anandan, JIH II, LLC, Aravali Investment Holdings, Madison India Opportunities IV, GHIO Mauritius, KM Mohandass HUF, Saurabh Vijay Bhat and R Umashuthan is ₹ 8.74, ₹ 105.62, ₹ 70.36, ₹ 70.31, ₹ 6.50, ₹ 2.00, ₹ 6.00 and ₹ 57.00, respectively and the Offer Price at the upper end of the Price Band is ₹ 353 per Equity Share.

**BID/OFFER PROGRAMME**  
BID/OFFER OPENED ON THURSDAY, AUGUST 10, 2021  
BID/OFFER CLOSED ON TUESDAY, AUGUST 12, 2021  
ANCHOR INVESTOR PERIOD WAS MONDAY, AUGUST 9, 2021

This Offer was made in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations"). The Offer was made in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations and through a book building process wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs"), and such portion, the "QIB Portion". Our Company, the Individual Promoter Selling Shareholder and the Investor Selling Shareholders, in consultation with the Book Running Lead Managers, allocated up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), out of which at least one-third was reserved for allocation to domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price, in accordance with the SEBI ICDR Regulations. Further, 5% of the Net QIB Portion was available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the QIB Portion was available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders other than Anchor Investors, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer was available for allocation to Retail Individual Bidders ("RIBs") in accordance with SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. All potential Bidders, other than Anchor Investors, were required to mandatorily utilize the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective bank account (including UPI ID (as defined in the Prospectus) in case of RIBs) in which the corresponding Bid Amounts were blocked by the SCSBs, or under the UPI Mechanism (as defined in the Prospectus), as applicable to participate in the Offer. Anchor Investors were not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" beginning on page 361 of the Prospectus.

The Offer received 604,245 applications for 955,264,002 Equity Shares resulting in 12.13 times subscription as disclosed in Prospectus. The details of the applications received in the Offer from Retail Individual Bidders, Non-institutional Bidders and QIBs are as under (before technical rejections):

Sl. no	Category	No. of Applications applied	No. of Equity Shares	Shares Reserved as per Prospectus	No. of times Subscribed	Amount (₹)
A	Retail Individual Bidders	602,662	29,357,790	27,564,250	1.07	10,362,056,460
B	Non Institutional Bidders	1,447	391,301,106	11,813,250	33.12	138,129,116,638
C	Qualified Institutional Bidders (excluding Anchor Investors)	100	510,235,152	15,751,000	32.39	180,113,008,656
D	Anchor Investors	36	24,369,954	23,626,500	1.03	8,602,593,762
	<b>Total</b>	<b>604,245</b>	<b>955,264,002</b>	<b>78,755,000</b>	<b>12.13</b>	<b>337,206,777,516</b>

**Final Demand**  
A summary of the final demand as per BSE and NSE as on the Bid/Offer Closing Date at different Bid prices is as under:

Sl. No	Bid Price	No. of Equity Shares	% to Total	Cumulative Total	Cumulative % of Total
1	346	355,950	0.04	355,950	0.04
2	347	36,120	0.00	392,070	0.04
3	348	36,120	0.00	428,190	0.05
4	349	49,770	0.01	477,960	0.05
5	350	191,604	0.02	669,564	0.07
6	351	94,836	0.01	764,400	0.08
7	352	101,598	0.01	865,998	0.09
8	353	919,046,058	96.72	919,912,056	96.81
9	CUTOFF	30,295,356	3.19	950,207,412	100.00
	<b>TOTAL</b>	<b>950,207,412</b>	<b>100.00</b>		

The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange, being NSE on August 18, 2021.

**A. Allotment to Retail Individual Bidders (After Technical Rejections) (including ASBA Applications)**  
The Basis of Allotment to the Retail Individual Bidders, who have bid at cut-off or at the Offer Price of ₹ 353 per Equity, was finalized in consultation with NSE. This category has been subscribed to the extent of 1,0369 times. The total number of Equity Shares Allotted in Retail Individual Bidders category is 27,564,250 Equity Shares to 587,117 successful Retail Individual Bidders. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

Category	No. of Applications Received	% of Total	Total No. of Equity Shares Applied	% to Total	Ratio	Total No. of Equity Shares Allotted
42	556,207	94.74	23,360,694	81.73	42	23,360,694
84	17,095	2.91	1,435,980	5.02	73	1,247,935
					1	1,767
126	4,717	0.80	594,342	2.08	104	490,568
					1	975
168	1,894	0.32	318,192	1.11	135	255,690
					1	31
210	1,580	0.27	331,800	1.16	166	587
					1	31
252	657	0.11	165,564	0.58	197	653
					1	15
294	650	0.11	191,100	0.67	228	148,200
					1	18
336	230	0.04	77,280	0.27	259	403
					1	59,570
					1	8
					11	167

### APTUS

Our Company was incorporated as Aptus Value Housing Finance India Limited at Chennai, Tamil Nadu as a public limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated December 11, 2009, issued by the Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai (then known as Registrar of Companies, Tamil Nadu, Chennai, Andaman and Nicobar Islands) and commenced operations pursuant to a certificate for commencement of business dated June 25, 2010, issued by the Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai (then known as Registrar of Companies, Tamil Nadu, Chennai, Andaman and Nicobar Islands). For details, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 185 of the Prospectus dated August 13, 2021 ("Prospectus"). Our Company is registered with the National Housing Bank ("NHB") to carry out the business of a housing finance institution without accepting public deposits (certificate of registration no. 05.0084.10). For details, see "Government and Other Approvals" beginning on page 335 of the Prospectus.

**Registered Office and Corporate Office:** No. 8B, Doshi Towers, 8th Floor, No: 205, Poonamallee High Road, Kilpauk, Chennai 600 010, Tamil Nadu, India. Telephone: +91 44 4565 0000; Contact person: Sanin Panicker, Company Secretary and Compliance Officer; E-mail: cs@aptusindia.com; Website: www.aptusindia.com; Corporate Identity Number: U65922TN2009PLC073881

**PROMOTERS OF OUR COMPANY: M ANANDAN, PADMA ANANDAN AND WESTBRIDGE CROSSOVER FUND, LLC**

Our Company has filed the Prospectus dated August 13, 2021 with the Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai ("RoC"), and the Equity Shares are proposed to be listed on National Stock Exchange of India Limited ("NSE") and BSE Limited ("BSE") and trading is expected to commence on August 24, 2021.

**BASIS OF ALLOTMENT**

INITIAL PUBLIC OFFER OF 78,755,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2 EACH ("EQUITY SHARES") OF APTUS VALUE HOUSING FINANCE INDIA LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ 353 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 351 PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING TO ₹ 27,800.52 MILLION COMPRISING A FRESH ISSUE OF 14,164,305 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 5,000.00 MILLION BY OUR COMPANY ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF 64,590,695 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 22,800.52 MILLION ("OFFERED SHARES") BY THE SELLING SHAREHOLDERS, COMPRISING 2,500,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 882.50 MILLION BY PADMA ANANDAN ("INDIVIDUAL PROMOTER SELLING SHAREHOLDER"), 19,762,495 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 6,976.16 MILLION BY ARAVALI INVESTMENT HOLDINGS, 28,379,135 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 10,017.83 MILLION BY JIH II, LLC, 9,997,855 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 3,529.24 MILLION BY GHIO MAURITIUS, 3,723,710 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 1,314.47 MILLION BY MADISON INDIA OPPORTUNITIES IV (ARAVALI INVESTMENT HOLDINGS, JIH II, LLC, GHIO MAURITIUS AND MADISON INDIA OPPORTUNITIES IV COLLECTIVELY REFERRED TO AS THE "INVESTOR SELLING SHAREHOLDERS"), 125,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 44.13 MILLION BY KM MOHANDASS HUF, 75,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 26.48 MILLION BY R UMASUTHAN\*\* AND 27,500 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 9.71 MILLION BY SAURABH VIJAY BHAT (KM MOHANDASS HUF, R UMASUTHAN AND SAURABH VIJAY BHAT, COLLECTIVELY REFERRED TO AS THE "OTHER SELLING SHAREHOLDERS"), AND ALONG WITH THE INDIVIDUAL PROMOTER SELLING SHAREHOLDER REFERRED TO AS THE "SELLING SHAREHOLDERS") ("OFFER FOR SALE" AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER CONSTITUTES 15.89% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

**\*KANDHERI MUNUSWAMY MOHANDASS, THE KARTA OF KM MOHANDASS HUF AND THE REGISTERED OWNER OF THE EQUITY SHARES HELD BY KM MOHANDASS HUF IS A NON-EXECUTIVE INDEPENDENT DIRECTOR ON OUR BOARD**

**\*\* R UMASUTHAN IS AN INDEPENDENT DIRECTOR ON THE BOARD OF DIRECTORS OF OUR SUBSIDIARY**

OFFER PRICE: ₹ 353 PER EQUITY SHARE OF FACE VALUE OF ₹ 2 EACH  
ANCHOR INVESTOR OFFER PRICE: ₹ 353 PER EQUITY SHARE  
THE OFFER PRICE IS 176.50 TIMES OF THE FACE VALUE

Risks to Investors:

- The four BRLMs associated with the Offer have handled 34 public issues in the past three years, out of which 10 issues closed below the issue price on listing date.
- Weighted Average Return on Net Worth for Fiscals 2021, 2020 and 2019 is 13.52%.
- Average Cost of acquisition of Equity Shares for the Selling Shareholders, namely Padma Anandan, JIH II, LLC, Aravali Investment Holdings, Madison India Opportunities IV, GHIO Mauritius, KM Mohandass HUF, Saurabh Vijay Bhat and R Umashuthan is ₹ 8.74, ₹ 105.62, ₹ 70.36, ₹ 70.31, ₹ 6.50, ₹ 2.00, ₹ 6.00 and ₹ 57.00, respectively and the Offer Price at the upper end of the Price Band is ₹ 353 per Equity Share.

**BID/OFFER PROGRAMME**  
BID/OFFER OPENED ON THURSDAY, AUGUST 10, 2021  
BID/OFFER CLOSED ON TUESDAY, AUGUST 12, 2021  
ANCHOR INVESTOR PERIOD WAS MONDAY, AUGUST 9, 2021

This Offer was made in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations"). The Offer was made in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations and through a book building process wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs"), and such portion, the "QIB Portion". Our Company, the Individual Promoter Selling Shareholder and the Investor Selling Shareholders, in consultation with the Book Running Lead Managers, allocated up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), out of which at least one-third was reserved for allocation to domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price, in accordance with the SEBI ICDR Regulations. Further, 5% of the Net QIB Portion was available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the QIB Portion was available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders other than Anchor Investors, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer was available for allocation to Retail Individual Bidders ("RIBs") in accordance with SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. All potential Bidders, other than Anchor Investors, were required to mandatorily utilize the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective bank account (including UPI ID (as defined in the Prospectus) in case of RIBs) in which the corresponding Bid Amounts were blocked by the SCSBs, or under the UPI Mechanism (as defined in the Prospectus), as applicable to participate in the Offer. Anchor Investors were not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" beginning on page 361

**सोलापूर - लस ने-आण करण्यासाठी १५ लाखांच्या निधीची तरतूद**

सोलापूर, दि.२३ : कोरोना प्रतिबंधक लस आणण्यासाठी जिल्हा स्तरावरून एक दिवसाआड पुण्याला चार चाकी वाहन जात आहे. तसेच, तालुक्याच्या ठिकाणांहून आरोग्य विभागाला लस घेऊन जावी लागत आहे. मात्र ही लस ने-आण करण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागत शाब्दिक खटके उडत होते, त्यावर आता पडदा पडला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. सर्वप्रथम जिल्हातील कोविड साधन्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार जिल्हातील सांगोला, माळशिरस, माळा, करमाळा, पंढरपूर या पाच तालुक्यांतील रक्षणसंस्था पाहता तेथे जास्तीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व सदस्यांनी दिल्या.

**PUBLIC NOTICE**  
LATE MR. BHARAT R. CHOKSHI, a Joint Member of the PUSHP EXCELLANCY CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., at Mathuradas Ext. Road, Kandivli (West), Mumbai - 40007 and holding flat no.202 with MRS. MEERA B. CHOKSHI in the building of the society, died on 09-04-2021 without making any nomination.  
The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest in the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors in the office of the society/with the Secretary of the society between 9:00 P.M. to 10:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.  
For and on behalf of Pushp Excellancy Co-operative Housing Society Ltd.  
Place: Mumbai Date : 24/08/2021

**जाहीर सूचना**  
भाप्रमाणपत्र हक्कचे आहे की, श्री. अतनुकर मणिलाल शाह व श्रीमती मीना ए. शाह यांच्या नावे असलेले शेड क्र. जे. कान्पुर को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट, वसारी रोड, मंगराम पेठ, मुंबई-४०००७८ समाविष्ट अनुक्रमांक ४१ ते ४५ धारक मुळ भाप्रमाणपत्र हक्कचे किंवा गहाळ झाले आहे आणि खालील स्वाक्षरीकऱ्यांनी सोसायटीकडे दुय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर शेडसंबंधित काही दावा असल्यास त्यांनी निधी जय संघी, ७५५, लिटिली, निळदंड विहार, विद्या विहार पूर्व, मुंबई-४०००७९, ता. २४/०८/२०२१ पर्यंत सूचना देण्यात यावी. दिनांक २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत सूचना करावी, अन्यथा सोसायटीकडून दुय्यम भाप्रमाणपत्र वितरित केले जाईल.  
सही/-  
निधी जय संघी  
ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०८.२०२१

**रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'**

**PUBLIC NOTICE**  
Late Mrs. Jaysree Atul Modi, was Joint Owner/Member of the Charkop Shimeri Co-operative Housing Society Limited, having address at Sector No.5, Near Charkop Market, Charkop, Kandivli West, Mumbai-400 067 and holding SH/GC/105 in the building of the society, died on 03.04.2018 without making any nomination. The Legal Heirs of the deceased Late Mrs. Jaysree Atul Modis has executed Deed of Release dated 23rd August, 2021 and released their Share in favor of Mr. Kamal Manubhai Modi & Mrs. Preeti Kamal Modi. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.  
Place: Mumbai Date: 24.08.2021

**जाहीर सूचना**  
अव्यास मुलेमानजी मांडव हे एलिट रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचा पत्नी-सोपरीटी क्र.१/४८०८, डॉ. अंबेडकर नगर रोड, सुरतम कंगड, आगरीपाडा, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०००११ या सोसायटीचे सदस्य असून सदर सोसायटीच्या झालीमधील फ्लॅट क्र.२०२१ त्यांच्या नावे आहे. याचे दिनांक २५.०८.२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मूल्य समाधानाच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/त्यांच्या दामा/आरोप्यांच्या पुढावर अर्ज करणारे/आरोप्ये आणि अन्य पुरावाच्या प्रतीसह मागिल्यात वन आहेत. हा दिलेच्या मुदतीत जर काही दावे/आरोप्ये प्राप्त झाले नाहीत, तर मूल्य समाधानाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील नेअर व रिक्तबंद्यांशी यांचा सोसायटी उपाययोजना तरतुदीमधील दिलेल्या मार्गांनी व्यवहार करण्यास सोसायटी मोकळे करेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मूल्य समाधानाच्या रोअर व रिक्तबंद्यांच्या हस्तांतरणासाठी दावे/आरोप्ये प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपाययोजना तरतुदीमधील व्यवहार सोसायटी कायदा/कायदा, सोसायटीच्या नोंदीकृत उपाययोजना प्रमाणे/आरोप्यांच्या निमित्तकारिता सोसायटीचे कायदा/सोसायटीचे संविधानाच्या सदर सूचना प्रसिद्धीच्या ताब्यापासून काढण्याची समाप्तीच्या ताब्यावरून सर्व कामकाज दिवशी स.१०.०० ते साय.६.०० पर्यंत उपलब्ध आहेत.  
नी. एलिट रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीने व करिता  
मा. सचिव

**रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'**

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that we are investigating the right, title and interest of Mr. SHAHNAWAZ MOHAMMED ALI MERCHANT, having his address at C-1, Gul Apartments, 244 B, St. Andrews Road, Bandra West, Mumbai-400050 ("the Owner") to the property being the property being more particularly described in the Schedule hereunder written ("said Property"), in connection with the proposed acquisition of the said Property by our client. All persons claiming or having any share, right, title, interest, claim or demand of any nature whatsoever to or in respect of the said Property or any part thereof, whether by way of sale, transfer, assignment, exchange, charge, encumbrance, tenancy, sub-tenance, lease, sub-lease, license, mortgage, inheritance, gift, lien, maintenance, easement / trust, covenant, possession or otherwise however, are required to give notice of the same along with relevant documentary proof in that regard to the undersigned by written intimation served by registered post acknowledgment due or by courier (with proof of delivery) at the address mentioned below, within 14 days from the date of this notice, after which period, our client shall be at liberty to complete the transaction in respect of the said Property with the Owner, and any notice or intimation of any claim or right that may be received after the expiry of the said period of 14 days shall be disregarded and shall be considered to have been waived.  
**SCHEDULE OF THE SAID PROPERTY**  
5 (five) fully paid up shares of Rs. 50/- (fifty) each bearing distinctive Nos. 131 to 135 (both inclusive) held under Share Certificate No. 27 dated 1st November, 1972 issued by the Gul Palace Co-operative Housing Society Ltd., registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing registration No. Bom/HSG/3705 of 1972 and flat bearing No. 11 admeasuring approximately 400 sq.ft. Built up area in C-Block of the building known as Gul Palace, being constructed on land bearing CTS No. 244B, Situate, lying and being at St. Andrews Road, Bandra West, Mumbai-400050 in the Registration District Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.  
Dated this 24th day of August 2021  
A.M.Khare (Advocate)  
1st floor, above Ashok store  
Bhimwada, Wadala (E) Mumbai-400037

**PUBLIC NOTICE**  
TAKE NOTICE THAT the right, title and interest of Late Mr. Vasudevan Nair (the "Owner") with respect to Flat No. 202, Evershine Jasmine Co-operative Housing Society, Building No. EC-173, Evershine City, Sector 7, Near Holy Family School, Vasai East, Taluka Vasai, District Palghar 401208 (hereinafter referred to as "the said Flat") are being transferred onto his wife's name Smt. Deepa Vasudevan Nair by including her name as the member of the Society and Transferring the Share Certificate and the rights, title, shares and interest in her name.  
Any person having any claim, title, interest or right in respect of the said Flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance, howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this Notice of his/her such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on Smt. Deepa Vasudevan Nair or the Jasmine Co-operative Housing Society.  
Dated this 24th day of August 2021  
Adv Vbin Nair  
Partner, Ms. Orion Legal  
Office No. 5, Wadhwan Ind. Est., Gauraipada Sector 2, Wadhwan Nagar, Vasai East, District Palghar-401203.

**जाहीर सूचना**  
सूचना याद्वारे देण्यात येते की, कर्ण बी मजिदिया पार्क, टाईप बी, मजिदिया पार्क, आचोळे रोड, नालासोपारा (पु.), जि. पालघर, मधील फ्लॅट नं. २११ सध्या श्री. रामलखन रामपट्ट शर्मा व श्रीमती. मंगदेवी रामलखन शर्मा यांचे नावे आहे. श्रीमती. मंगदेवी रामलखन शर्मा यांचा दि. ०५/०३/२०२१ रोजी मृत्यू झालेला आहे. त्यांचे पत्न्युक्त श्री. रामलखन रामलखन शर्मा, श्री. रंजित रामलखन शर्मा, श्री. रंजित रामलखन शर्मा, सनिता D/o. रामलखन शर्मा आणि सौ. सुनिता सुबीर शर्मा D/o. रामलखन शर्मा हेवार आहेत. तरी कोणाही व्यक्तीचा सदर इमारतीमधील फ्लॅट नं. २११ या सर्वभूत हक्क, दावा, वारसा, हिस्सेबंद असेल तर सदर सूचना प्रसिद्धी पासून १४ दिवसांच्या आत योग्य त्या कायदाप्रमाणे हक्क पुनर्जातिशो पत्ता : सी/२०२, आकाशा काश्मिरिय कॉम्प्लेक्स, आचोळे रोड, नालासोपारा (पु.), जि. पालघर या पत्त्यावर कळवावे अन्यथा ससा कोणाचाही हिस्सेबंद नाही व असल्यास सोडून दिला आहे असे समजावत येईल.  
सही/-  
अॅड. मनोज ए. चतुर्वेदी

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to Public that our client Ms. Prajakta Chandrashekar Mahajan, residing at Flat no 20, Building no 8, on 5th floor, Twinkle Star Co-op. Housing Society (Ghatia Road, Chembur, Mumbai - 40007, intended to Purchase Flat No. 2, Building No.3, on ground floor admeasuring 550 Sq. Ft. Carpet area, Twinkle Star Co-op. Housing Society Ltd. situated on the land bearing CTS No.584B, Ghatia Road, Chembur, Mumbai-400071 from Mr. A. Radhakrishnan, resident of Flat No. 2, Building No.3, on ground floor admeasuring 550 Sq. Ft. Carpet area, Twinkle Star Co-op. Housing Society Ltd., situated on the land bearing CTS No.584B, Ghatia Road, Chembur, Mumbai-400071 at and for a valuable consideration. If any person have any claim, objection right, title, interest, charge or mortgage on the said flat they may contact the undersigned within 14 days from the date of this Notice, failing which our Client will proceed to complete the sale transaction, taking into consideration that the said Flat is free from all encumbrances, and any claim or objection if received after expiry of Notice period, no claim and objection will be entertained thereafter.  
Dated the 24th day of August, 2021.  
Sd/-  
Adv. Swapnil Kadam  
Advocate for the Purchaser  
217/25, Om Namu Shivay Chawl, Anna Bhuau Sathe Nagar, Mankhurd Ghatkoper Link Road, Mankhurd, Mumbai - 400043 (M) : 9920963730.

**PUBLIC NOTICE**  
MRS. SHYMA ARYA member of the SONAM JANUMA CO-OP HSG. SOC. LTD, having address at GOLDEN NEST PHASE-VI, EKF WING, MIRA BHAYANDER ROAD, BHAYANDER (E), DIST. THANE-401 105 and holding SH/GC/105 in the building of the society, died on 23/02/2006 without making any nomination. MR. VISHAL ARYA his son applied for membership of the society. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objects to the transfer of the said shares & interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 10.00 A.M. to 10.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.  
Place: Bhayander (E) Date: 24/08/2021  
For and on behalf of, The SONAM JANUMA CO-OP. HSG. SOC. LTD. SECRETARY / CHAIRMAN

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल (१) श्रीमती यामिनी अशोक गांधी व (२) श्री. निमेश अशोक गांधी हे खालील अनुसूचीत सिव्हरपणे नमुद केलेली मालमत्ते मालक आहेत. माझे अशिलानी घोषित केले आहे की, त्यांचे पती श्री. अशोक कानुभाई गांधी (मयत) हे खालील अनुसूचीत मालमत्ते एकमेव मालक होते. सदर श्री. अशोक कानुभाई गांधी यांचे १९.१०.२००६ रोजी निधन झाले, त्यांच्या मालकत्वात (अ) त्यांची पत्नी श्रीमती यामिनी अशोक गांधी व त्यांचा मुलगा (ब) श्री. निमेश अशोक गांधी अर्थात माझे अशील हे कायदेशीर वासदार आहेत. दिनांक १६ ऑगस्ट, २००६ रोजी त्यांच्या नावे भागप्रमाणपत्र क्र. २३ (अनुक्रमांक १११ ते ११५) आणि सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोकील कुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यानी त्यांच्या नोंदीमध्ये (१) श्रीमती यामिनी अशोक गांधी व (२) श्री. निमेश अशोक गांधी या माझ्या अशिलांच्या नावे अनुसूचीत मालमत्ता हस्तांतरित केली.  
जर कोणा व्यक्तीस सदर खालील अनुसूचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्ता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जमी, लिस पेन्डन्स, ताण, भागिदारी, अधिभार, बंधीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्तांकडे सर्व पृथग्भूत दस्तावेजांच्या प्रतीसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजावता येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असाणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट वाजाराभाव असलेल्या सदर अनुसूचीत मालमत्तेच्या अधिकारारच्या आधारवर माझे अशील व्यवहार सुरू करतील.  
मालमत्तेची अनुसूची  
फ्लॅट क्र.ए-५०३, क्षेत्रफळ ४७४.७५ चौ.फु. कॉर्पोरेट क्षेत्र अशिल बालकनी क्षेत्र ३२.२५ चौ.फु. कॉर्पोरेट क्षेत्र, ५वा मजला, कोकील कुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एम.जी. फ्रांस रोड क्र.४, कादिवली (प.), मुंबई-४०००६७, जमीन सीटीएस क्र.१०७०, गाव कादिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.  
आज दिनांकांत २३ ऑगस्ट, २०२१  
सही/-  
आर. जे. चोधानी  
वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कादिवली (पूर्व), मुंबई-४००१०९.

**जाहीर सूचना**  
माझे अशील बँक ऑफ बडोदा, बोरिवली (प.) शाखा, मुंबई यांनी मला सुचित केले आहे की, (१) मे. विद्या फार्मा केम प्रा. लि. यांच्या मालकीचे कार्यालय क्र.२१, वेसमेट, दत्तानी ट्रेड सेंटर, सीटीएस क्र.५७०/१ ते ११, चंदावकर रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००२९ या जागेचे मूळ करारनामा, (२) श्रीमती उषा शाह व श्री. प्रकाश एम. शाह यांच्या मालकीचे कार्यालय क्र.२५ व २६, वेसमेट, दत्तानी ट्रेड सेंटर, सीटीएस क्र.५७०/१ ते ११, चंदावकर रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००२९ चे अंतिम मूळ करारनामा, (३) मे. विद्या फार्मा केम प्रा. लि. यांच्या मालकीचे औद्योगिक युनिट/गाळा क्र.१, १ला मजला, इमारत क्र.४, फ्लॅट क्र.१, गाव रत्नलाल, ता. भिवंडी, जि. ठाणे, क्षेत्रफळ ३०० चौ.फु. या जागेचे मूळ करारनामा, (४) मे. शेल्वा फार्माकेम प्रा. लि. यांच्या नावे असलेले सर्व्हे क्र.५५(७), गावा जाते, पोस्ट जवाहर, ता. वाडा, जि.ह्या ठाणे येथील जमिनीचे मूळ करारनामा, (५) मे. विद्या एस्कोर्ट्स प्रा. लि., शेल्वा फार्माकेम प्रा. लि. व मे. एम.एडवॉर्ड कनेटर्स प्रा. लि. यांच्या नावे असलेले सर्व्हे क्र.३८२ व ३८३, गाव चांबले, ता. वाडा, जि. ठाणे-४२१३७९ येथील जमिनीचे मूळ करारनामा आणि (६) मे. मरीन माईक्रो टेक इंक. लिमिटेड, त्यांचे ग्राहक मे. विद्या फार्मा केम प्रा. लि. यांच्या नावे असलेले सर्व्हे क्र.४०/एफ, क्षेत्रफळ ८० नॉट, प्रियदर्शनी को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड, गाव दोंगावले, ता. वाडा, जि. ठाणे येथील जमिनीचे मूळ करारनामा बँककडून हक्क/गहाळ झाले आहे आणि शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही.  
जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्तांच्या नावे कार्यालय यात सूचना प्रकाशना ताब्यापासून १४ दिवसांच्या कार्यालयात लेखी कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीचे दावा/आक्षेप त्याम आणि/किंवा स्वामित्व केले आहेत असे समजावे जाईल आणि सदर पलंब्यावित्त कोणताही दावा विचारत घेतला जाणार नाही.  
सही/-  
मे. अनुप खेतान अॅण्ड कंपनी  
अॅडव्होकेट  
कार्यालय क्र. २०२, श्रीजी चॅम्बर, ६०, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१.  
दिनांक: २४.०८.२०२१ ठिकाण: मुंबई

**सनधनगर एस्टरप्रायझेस लिमिटेड**  
सी.आय.ए. पत्र १९९९९९एएएए१९००एमसीएन २१२६६८  
नोंदीकृत कार्यालय: ५१२, ५वा मजला, १७बी बंधन चंनर, कावसावी पेट्रोल रोड, हार्मिन संकल, फोर्ट, मुंबई-४००००१. दूरध्वनी:०२२-६३३३४०००, फॅक्स:९१-२२-३३०२२९२०, वेबसाईट: www.sanathnagar.in, ई-मेल: investors.se@odhagroup.com  
व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून होणारी ७४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती  
१. येथे सूचना देण्यात येते आहे की, सनधनगर एस्टरप्रायझेस लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.४/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व विनिमय मंडळ (सेबी) (स्टिलिंग ऑल्टिमाटम अॅण्ड डिस्कलॉजर टिकावमेवळ) स्वयंतले, २०१९ (स्टिलिंग रग्युलेशन्स) सहायिका सहकर्म मंगलवार दिवशी सर्वसाधारण परिषद क्र.१/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.२/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषद क्र.३/२०२०, दि.१३ जूनवारी, २०२१ (पयसी परिषद) आणि अजून इतर लागू परिषदनुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत होणारी ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा. कंपनी कार्यालय २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा), भारतीय प्रतियुक्त व